

**स्वग्राम रजा प्रवास सबलत/रजा प्रवास सबलती  
अंतर्गत विमान प्रवास**

**महाराष्ट्र शासन**

**वित्त विभाग**

शासन निर्णय क्र.रप्रस-११०६/प्र.क्र.७७/सेवा-१,  
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२, दिनांक ६ डिसेंबर २००६.

- पहा :
- १) शासन निर्णय, वित्त विभाग, क्र.टीआरए-११६३/२७२६-५, दिनांक २३ ऑक्टोबर, १९६३.
  - २) शासन शुद्धीप्रक्रक, वित्त विभाग, क्र.टीआरए-११६४/१४/२/५, दिनांक ३ जून १९६४,
  - ३) शासन निर्णय, वित्त विभाग, क्र.टीआरए-११८०/सीआर-३१८/एसओआर-५, दिनांक ९ सप्टेंबर, १९८०
  - ४) शासन निर्णय, वित्त विभाग, क्र.रप्रस-११९४/१८४/सेवा-५ दिनांक २८ मार्च, १९९५.

**शासन निर्णय**

सध्या स्पर्धात्मक वातावरणामुळे वेगवेगळ्या विमान कंपन्यांच्या विमान सेवा किफायतशीर दरात उपलब्ध झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शासन असे आदेश देत आहे की, विमान प्रवास अनुज्ञेय नसलेल्या राज्य शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांना या पुढे स्वग्राम रजा प्रवास सबलत/रजा प्रवास सबलती अंतर्गत, रेल्वेने जोडलेल्या ठिकाणांदरम्यानचा प्रवास सार्वजनिक/खाजगी विमान कंपन्यांच्या विमानांनी करता येईल. मात्र, यासाठी संबंधितास रेल्वेच्या (राजधानी/शताब्दी एक्सप्रेस वागळून अन्य गाड्यांच्या) अनुज्ञेय वर्गाचे भाडे व विमान प्रवासाचे भाडे यापैकी कमी असलेल्या रकमेची प्रतिपुर्ती मंजूर करण्यात येईल. या विषयीचा दावा सादर करताना, विमानाचे तिकीट/बोर्डिंग पास आणि तिकीटावर प्रवासाचे भाडे नमूद कलेले नसेल तर कर्मचाऱ्याने/अधिकाऱ्याने भरलेल्या भाड्याची रक्कम दर्शविणारी संबंधित विमान कंपनीची पावतीही सोबत जोडावी लागेल.

२. स्वग्राम रजा प्रवास सबलत / रजा प्रवास सबलती अंतर्गत रेल्वेच्या एसी फर्स्ट क्लास व एसी टु टीयर वर्गाचे भाडे कमाल प्रथम वर्गाच्या भाड्याच्या मर्यादेतच अनुज्ञेय आहे, ही बाब वरील आदेशांच्या अनुषंगाने निर्दर्शनास आणण्यात येत आहे.

३. स्वग्राम रजा प्रवास सबलत आणि रजा प्रवास सबलती विषयीच्या आदेशांतील अन्य तरतूदी यापुढेही तशाच चालू राहतील.

४. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या ([www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in)) वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २००६१२०६१०३९०५००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(नरसीमा म. शेट्टी)  
शासनाच्या उप सचिव.

प्रति,

- महालेखापाल-१ (लेखा व अनुक्रेयता), महाराष्ट्र, मुंबई.
- महालेखापाल-२ (लेखा व अनुक्रेयता), महाराष्ट्र, नागपूर.
- महालेखापाल-३ (लेखापरीक्षा), महाराष्ट्र, मुंबई.
- महालेखापाल-२ (लेखापरीक्षा), महाराष्ट्र, मुंबई.
- अधिदाम व लेखा अधिकारी, मुंबई.
- निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई.
- राज्यपालांचे सचिव
- मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव
- उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव,
- सर्व नेत्री आणि राज्यनेत्री यांचे स्वीय सहायक,
- भेटालवीन सर्व विभाग,
- सर्व विभागीय आयुक्त,
- भेटालवाच्या सर्व विभागांचालील विभाग प्रभुत्व व कार्यालय प्रमुख,
- \*प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शास्त्रा), मुंबई.
- \*प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शास्त्रा), मुंबई.
- \*सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.
- \*सचिव, महाराष्ट्र विधानसंसद सचिवालय, मुंबई.
- \*प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोकआयुक्त यांचे कार्यालय, मुंबई.
- लिंगियर रिसर्च ऑफिसर, पे रिसर्च युनिट, भारत सरकार, वित्त भेटालय (व्याय विभाग), खोली क्र.२६९, नोर्थ बॉक, नवी मिल्सी.
- सचालक, लेखा व कावागारे, मुंबई.
- मुख्य लेखा परिषदक, स्थानिक निधी हिसोब, मुंबई.
- उपमुख्य लेखापरीक्षक, स्थानिक निधी हिसोब, मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नावीक/अमरावती
- घटनापक अधिकारी, भेटालय, मुंबई.
- सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी,
- सर्व जिल्हा कोवागार अधिकारी,
- वित्त विभागालील सर्व कार्यासाठे,
- निवडनस्ती, वित्त विभाग/सेवा-५

-----  
\* प्राप्ताहुरे